

संक्षिप्त फौ.खटला क्र. २९३५/२०२३

निशाणी क्र. ११लगत

फिर्यादीचा जादा सरतपास शपथेवर सुरु मार्फत विद्वान विधीज्ञ श्री.बी.के.हिरैमठ.

फिर्यादीतर्फे साक्षीदार क्र. ०१ यांनी सरतपासणीचे शपथपत्र दाखल केले. साक्षीदाराची ओळख विद्वान विधीज्ञ करून देत आहेत. सरतपासणीच्या शपथपत्रावर असे नमुद आहे की, शपथपत्रांमधील निवेदन हे साक्षीदाराच्या माहितीप्रमाणे खरे व बरोबर आहे, त्यावर साक्षीदाराची सही आहे. साक्षीदाराची अतिरिक्त सरतपासणी नोंदवित खालील दस्तांना निशाणी क्रमांक दिले.

१. फिर्यादी संस्थेचा ठराव दाखल केला आहे. त्यावर फिर्यादी संस्थेच्या मॅनेजर यांची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र.२० देण्यात येतो. मी आरोपीचा खातेउतारा दाखल केला आहे. त्यावर फिर्यादी संस्थेच्या मॅनेजर याची सही व संस्थेचा शिक्का आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्याला सोबत भा.पु.का.कलम ६५ब चे प्रमाणपत्र दाखल केले आहे. त्यास नि.क्र. २१ देण्यात येतो. आरोपीने आमचे संस्थेला धनादेश दिला आहे. आता मला दाखविण्यात आलेला धनादेश तोच आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र. २२ देण्यात येतो. सदरचा धनादेश न वटता परत आल्याचा रिटर्न मेमो दाखल केला आहे. त्यावर लक्ष्मी विष्णु बँकेचे मॅनेजर याची सही व संस्थेचा शिक्का आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र. २३ देण्यात येतो. आमचे विधीज्ञांनी आरोपीला पाठविलेल्या नोटीसची स्थळपत दाखल केली आहे. त्यावर आमचे विधीज्ञांची सही आहे. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र. २४ देण्यात येतो. आरोपीला नोटीस पाठविल्याची पोष्टाची पावती दाखल केली आहे. त्यास नि.क्र. २५ देण्यात येतो. मी आरोपीला नोटीस मिळाल्याचा ऑनलाईन ट्रक रीपोर्ट दाखल केला आहे. त्यास नि.क्र. २६ देण्यात येतो. मी आरोपीचा कर्ज मागणी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आरोपी, जामीनदाराच्या सहया आहेत. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र. २७ देण्यात येतो. मी आरोपीचा कर्ज रोखा दाखल केला आहे. त्यावर आरोपी, सहकर्जदार, जामीनदार यांच्या सहया आहेत. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र. २८ देण्यात येतो. आरोपीने आमच्या संस्थेला दिलेली प्रॉमिसरी नोट ची मुळ प्रत मी दाखल केली आहे. त्यास आरोपी, सहकर्जदार व जामीनदाराच्या सहया आहेत. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र. २९ देण्यात येतो. सहकर्जदारांनी आमच्या संस्थेला करून दिलेले संमती पत्राची मुळ प्रत मी दाखल केली आहे. त्यावर सहकर्जदाराच्या सहया आहेत. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र.३० देण्यात येतो. आरोपी व सह कर्जदार यांनी आमच्या संस्थेला करून दिलेले इकरारपत्राची मुळ प्रत दाखल केली आहे. त्यावर आरोपी, सहकर्जदार यांच्या सहया आहेत. त्यातील मजकूर खरा व बरोबर आहे. त्यास नि.क्र.३१ देण्यात येते.

उलटतपासणी शपथेवर सुरु आरोपी मार्फत विद्वान विधीज्ञ श्री.दिपक पाटील.

२. मी फिर्यादी संस्थेमध्ये सन २०१४ साली नोकरीस वसुली क्लार्क म्हणून लागलो व आताही मी

वसुली क्लार्क म्हणूनच कार्य करीत आहे. हे म्हणणे खरे आहे की, बँकेच्या कर्ज मंजूर बाबतच्या बाबतीमध्ये माझा काही कार्यभाग नसतो. हे म्हणणे खरे नाही की, फिर्दा संस्थेने आरोपीला कर्ज दिले याबाबतची मला काहीही माहिती नाही. फिर्दा बँकेने आरोपीला वैयक्तिक कारणासाठी/ लघुउद्योगासाठी कर्ज दिले होते. आरोपीच्या लघुउद्योगासाठी लागणारी कागदपत्रे आम्ही घेतलेली आहेत. आमच्या संस्थेमध्ये आरोपीची लघुउद्योगासाठी लागणारे, लायसन्स किंवा आवश्यक कागदपत्रे लागतात, जी आरोपीने संस्थेला दिली आहेत ती कागदपत्रे संस्थेमध्ये आहेत. हे म्हणणे खरे आहे की, त्याबाबतची कागदपत्रे मी दाखल केली नाहीत, ती मी दाखल करू शकतो.

३. आमची संस्था सभासदांनाच फक्त कर्ज देते. आरोपी ही आमच्या संस्थेची सभासद आहे. आरोपी आमच्या संस्थेचे सभासद आरोपीने ज्या वेळी कर्ज घेतले त्यावेळी आरोपी आमच्या संस्थेचे सभासद झाले. हे म्हणणे खरे नाही की, एखादा व्यक्ती संस्थेचा सभासद झाला तर त्याला प्रमाणपत्र किंवा पावती दिली जाते. हे म्हणणे खरे आहे की, सभासदांना सभासद नंबर दिला जातो. हे म्हणणे खरे नाही की, प्रत्येक संस्थेमध्ये सभासद नंबरचे रजिस्टर व सभासदांना दिलेल्या कर्जाचे रजिस्टर असते. हे म्हणणे खरे नाही की, पतसंस्थेकडे सभासद असल्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा नसतो.

४. हे म्हणणे खरे आहे की, नि.क्र. २७, २८, २९, ३०, ३१ मध्ये आरोपी कधी सभासद झाले याची तारीख नमुद नाही. नि.क्र.२१ चा खातेउतारा साक्षीदाराला दाखविण्यात आला. खातेउता-यावरून रु.७३,५००/- कर्ज दिले आहे. दि.०९/०३/२०२३ रोजी लोन बॅलेन्स टी.आर.टू.एस.बी.ए.सी. २६४२ हे फिर्दाचे आमचे संस्थेतील सेव्हिंग खाते आहे त्यावर आम्ही कर्जाची रक्कम पाठविली. आरोपीचे सेव्हिंग खातेनंबर २६४२ हे आजही आमच्या संस्थेमध्ये अस्तीत्वात आहे. हे म्हणणे खरे आहे की, खाते क्र. २६४२ चा खातेउतारा याकामी दाखल केला नाही. साक्षीदार स्वता:सांगतो, आम्ही खातेउतारा दाखल करू शकतो. हे म्हणणे खरे आहे की, नि.क्र.२७ च्या कर्जमागणी अर्जावर कर्ज मंजूर शेरा रु.७३,५००/- कोणत्या खात्यावर वर्ग केले हे खाते क्रमांक नमुद नाही. हे म्हणणे खरे आहे की, तसे नमुद करायला आम्हाला कोणतीही अडचण नव्हती. हे म्हणणे खरे नाही की, नि.क्र. २७ ते ३१ च्या कागदपत्रामध्ये जामीनदाराची नावे, कर्जखाते व इतर माहिती यामध्ये अक्षरामध्ये तफावत आहे. हे म्हणणे खरे नाही की, नि.क्र. २७ ते ३१ ची कागदपत्रे आम्ही खोटी बनवलेली आहेत. हे म्हणणे खरे नाही की, नि.क्र. २७ ते ३१ च्या कागदपत्रावर आरोपी, सहकर्जदार यांच्या सहया नाहीत. हे म्हणणे खरे नाही की, आरोपीने आमच्या संस्थेकडून कधीही रु.७३,५००/- इतकी रक्कम घेतलेली नाही. हे म्हणणे खरे नाही की, आरोपीने खाते क्र. २६४२ मधून कधीही रु.७३,५००/- इतकी रक्कम काढलेली नाही. हे म्हणणे खरे नाही की, आरोपीकडून रक्कम उकळण्याकरीता खोटे कर्ज प्रकरण तयार केले आहे.

५. हे म्हणणे खरे नाही की, सन २०२३ मध्ये आरोपीचे चायनिज सेंटर नव्हते. हे मला माहिती नाही की, सन २०१७ मध्ये आरोपीचा चायनिज चा व्यवसाय होता किंवा नाही. नि.क्र.२१ चा खातेउता-

यावरून आरोपीचे ५ हफ्ते थकीत होते. हे म्हणणे खरे आहे की, आरोपीचे पहिले ३ हफ्ते थकीत झाल्यानंतर आम्ही आरोपीला व जामीनदाराला नोटीस काढली नव्हती. साक्षीदार सांगतो, आम्ही त्यांना तोंडी कळविले होते. हे म्हणणे खरे आहे की, लेखी नोटीस दयायला आम्हाला काही अडचण नव्हती.

६. लघुउद्योगाचे कर्ज एखादया व्यक्तीला काढायचे असेल तर आम्ही संस्थेचा नोंदणी दाखला, आधारकार्ड, पॅनकार्ड ची झेरॉक्स, मागणी अर्ज, संमती पत्र, कर्जरोखा, इकरारपत्र इ.कागदपत्रे घेतो. हे म्हणणे खरे नाही की, सन २०१७-१८ साली आरोपीने आमच्या संस्थेकडून रु.४३,०००/- कर्ज घेतले होते व ते कर्ज आरोपीने कर्जफेड केलेली आहे. आमच्या संस्थेने सन २०१७-१८ साली आरोपीला रु.४३,०००/- कर्ज दिले नव्हते. हे म्हणणे खरे नाही की, आरोपीने सन २०१७-१८ साली आमच्या संस्थेकडून रु.४३,०००/- कर्ज घेतले होते त्यावेळी सिक्युरीटी म्हणून वादातील नि.क्र.२२ चा धनादेश दिला होता. हे म्हणणे खरे नाही की, एम.डी.पोवार पिपल्स को.ऑप.बॅक लि.उरुण इस्लामपूर, शाखा कोल्हापूर या बँकेतील आरोपीचे खातेक्रमांक ००५०५१०००४२९ या खातेवर सन २०१७-१८ साली आमच्या संस्थेकडून रु.४३,०००/- इतकी रक्कम वर्ग करण्यात आली होती. हे मला माहिती नाही की, आरोपीचे खातेक्रमांक ००५०५१०००४२९ हे खाते बंद झाले आहे. हे म्हणणे खरे नाही की, बंद खात्याचा रक्कम पुरेशी नाही असा शेरा मारून येणे हे चुकीचे आहे.

७. हे म्हणणे खरे नाही की, नि.क्र.२२ वादातील धनादेश आरोपीने आम्हाला कधीही रु.८०,०००/- भरून दिलेला नाही. हे म्हणणे खरे नाही की, नि.क्र. २२ वर आरोपीची सही नाही. हे म्हणणे खरे नाही की, आज रोजी मी खोटी साक्ष देत आहे.

उलटतपास संपला.

फेरतपास नाही.

श्रवणोत्तर स्वीकृत

ठिकाण- इचलकरंजी
दिनांक- ०२/०७/२०२६.

(डी.बी.साठे)
न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, न्यायालय क्र. २,
इचलकरंजी.